



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ३, अंक ६०]

बुधवार, डिसेंबर २०, २०१७/अग्रहायण २९, शके १९३९

[पृष्ठे ५, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ७८

प्राधिकृत प्रकाशन

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून

शासन निर्णय

क्र. गृह/का./१/टे. ३/विकाअ/वशी-२२६१/२०१७.—जिल्हाधिकारी, पालघर, जिल्हा पालघर ह्या निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पालघर जिल्ह्यातील १०१ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. ही नियुक्ती सामान्यतः आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तो पर्यंत अस्तित्वात राहिल. तसेच जिल्हाधिकारी, पालघर यांस विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारण न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहिल.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :-

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती “ मानसेवी ” असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर “ सत्यप्रत ” म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामाकरिता “ विशेष कार्यकारी अधिकारी ” म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहिल. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल. व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/ दुकानावर/ कार्यालयावर स्वतःच्या नावासह “ विशेष कार्यकारी अधिकारी ” असा फलक लावावा. तथापि त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर “ विशेष कार्यकारी अधिकारी ” असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.

(चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी “ ओळख परेड ” तसेच “ मृत्युपूर्व जबानी ” यासाठी उपस्थित राहू नये.

(पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी “ उत्पन्नाचे प्रमाणपत्र ” देऊ नये.

(१)

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य संबंधित तहसीलदार यांचेकडे तात्काळ परत करावे, अन्यथा ते पुर्ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी याने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहिल व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचे विरुद्ध गुन्हाची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याच प्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुध्दा, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

अनुसूची

अ. क्र.	तालुका	व्यक्तीचे नाव	पत्ता
(१)	(२)	(३)	(४)
१	वसई	श्रीम. आम्रपाली प्रशांत साळवे	मु. पो. ब्लॉक नं. १२०/००३, लि ओ कॉ. ऑ. हौसिंग सोसायटी, सेक्टर ३ एव्हरशाईन सिटीजवळ, वसई, ता. वसई, जि. पालघर.
२	वसई	श्री. धर्मेश राधेशाम मिश्रा	मु. फ्लॉट नं. ४३, के १५, न्यू गिरनार सोसायटी, नायगांव पूर्व, ता. वसई, जि. पालघर.
३	वसई	श्री. कैलास काशिनाथ म्हात्रे	मु. चंद्रपाडा, ता. वसई, जि. पालघर
४	वसई	श्री. सुनिल काशिनाथ किणी	मु. शिरसाड, पो. भामटापाडा, मांडवी, ता. वसई, जि. पालघर
५	वसई	श्री. मुकेश माधव पाटील	मु. देपीवली, पो. पारोळ, ता. वसई, जि. पालघर
६	वसई	श्री. चंद्रशेखर विठ्ठल तारी	मु. साटमनिवास, बावशेत पाडा संतोष भुवन, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर.
७	वसई	श्री. अजित हरीकिशोर अस्थाना	मु.पो. १२, जगदीश कॉलनी, बाबूलपाडा, आचोळे रोड, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर.
८	वसई	श्री. प्रमोद देवतादीन सिंग	मु. पो. रूम नं. ६, श्री गणेश धाम वेल्लेअर सोसायटी, संतोष भुवन, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर.
९	वसई	श्रीमती साधना उमेश पाटील	मु. पो. किरवली, ता.पो. वसई, जि. पालघर
१०	वसई	श्री. आयवन पोशान डायस	मु. पो. तारखड, कराडी, ता. वसई, जि. पालघर
११	वसई	श्री. उमेश यादव नाईक	मु. पो. जुचंद्र हनुमान मंदिराजवळ, ता. वसई, जि. पालघर
१२	वसई	श्री. भिमाकांत सदानंद पाटील	मु. पो. जुचंद्र दत्त मंदीर, ता. वसई, जि. पालघर
१३	वसई	श्री. विश्वंभर मुकूंद चोपडेकर	मु. पो. सातिवली, साई मंदीर जवळ, वसई रोड (पू), ता. वसई, जि. पालघर.
१४	वसई	श्री. विष्णु चैत्या राबड	मु. पो. बैनापट्टी शांतीवन पाडा, सेंट डॉमनीक रोड, सांडोर, ता. वसई, जि. पालघर.
१५	वसई	श्री. सुशांत श्रीकांत पाटील	मु. पो. ससुनवघर, ता. वसई, जि. पालघर
१६	वसई	श्री. तेजस हरेश्वर राऊत	मु. ४३१/ ई जनी, कांडलाई, वासळाई, कौ. बु., देवाळे रोड, ता. वसई, जि. पालघर.
१७	वसई	श्री. मनीषकुमार रमेशकुमार पाण्डेय	मु. पो. रूम नं. ४९, अलकापूरी अपा. विजय नगर, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर.
१८	वसई	श्री. परेश मणिलाल पंडया	मु. ३/बी/४, मिथीला पुष्पा कॉ.ऑप. हा. सोसायटी, राम मंदिराच्यामागे, एम. बी. इस्टेट, विरार (प), ता. वसई, जि. पालघर.
१९	वसई	श्री. उमेश अनंत नाईक	मु. ४०७, बाळराम अपार्टमेंट, कोपरीनाका, चंदनसार रोड, विरार (पू), ता. वसई, जि. पालघर.
२०	वसई	श्रीम. स्मिता सुरेश वर्तक	मु. पो. सुयोग मूळगांव, कुंभारवाडी, ता. वसई, जि. पालघर

अनुसूची—चालू

अ. क्र. (१)	तालुका (२)	व्यक्तीचे नाव (३)	पत्ता (४)
२१	वसई	श्रीम. वेलंकनी झाईन पटेल	मु. डोलार बेणे, मारिसिस, पो.ता. वसई, जि. पालघर
२२	वसई	श्री. राहूल रमेश पाटील	मु. तरखड, वसई (प), २१ ए शनिदर्शन, ता. वसई, जि. पालघर
२३	वसई	श्री. प्रसाद प्रभाकर धोंड	रा. विरार (प), ता. वसई, जि. पालघर
२४	वसई	श्री. साविऑ हिलरी फर्नानडीस	अशोका अपा. तळमजला फादरवाडी, गोखीवरे, ता. वसई, जि. पालघर.
२५	वसई	श्री. अतुल अविनाश पाटील	मु. पो. कला-विरा, तरखडा, भंडारआळी, होळी रोड, सांडोर, वसई (प), ता. वसई, जि. पालघर.
२६	वसई	श्रीम. जयश्री प्रकाश जोशी	मु. शेबारवाडी, चंपावती मंदिर रोड, भुईगांव, वसई (प.) ता. वसई, जि. पालघर.
२७	वसई	श्री. महेंद्र राजेंद्र पाटील	मु. पो. अर्नाळा, ता. वसई, जि. पालघर
२८	वसई	श्री. विक्रम बळवंत भोईर	मु. रानवाडी, मुक्कामपाडा, सुभाषलेन, अर्नाळा, मुक्कामपाडा, ता. वसई, जि. पालघर.
२९	वसई	श्रीम. मनिषा आशिष जोशी	मु. वाघोली, पाटील आळी, पो. निर्मळ, नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर.
३०	वसई	श्रीम. प्रतिभा देवदत्त पाध्ये	मु. पो. गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर
३१	वसई	श्री. नेल्सन लुईस डिसोझा	मु. वाघोली, पोंडाआळी, पो. निर्मळ, ता. वसई, जि. पालघर
३२	वसई	श्रीम. शलाका संतोष मुकादम	मु. पो. विरार (प.), ता. वसई, जि. पालघर
३३	वसई	श्रीम. मिना राजेश शहा	मु. पो. विरार (प.), ता. वसई, जि. पालघर
३४	वसई	श्री. महेश पुरषोत्तम मेस्त्री	मु. पो. बोर्डीज, विरार, ता. वसई, जि. पालघर
३५	वसई	श्रीम. हर्षा राजेश भट	मु. पो. विरार (प.), ता. वसई, जि. पालघर
३६	वसई	श्रीम. विभुती रोहित जोगळे	मु. पो. विरार (प.), ता. वसई, जि. पालघर
३७	वसई	डॉ. रमेश व्दारकानाथ गुप्ते	मु. पो. कोफराड, आगाशी, ता. वसई, जि. पालघर
३८	वसई	श्रीम. भक्ती रोहन पाटील	मु. पो. भंडारआळी, बोर्डीज, विरार, ता. वसई, जि. पालघर
३९	वसई	श्री. किशोर दत्तात्रय म्हात्रे	मु. पो. म्हात्रेवाडी, आगाशी, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर
४०	वसई	श्री. जॉन मॅथ्यू लोपीस	मु. पो. कातकरवाडी, आगाशी, ता. वसई, जि. पालघर
४१	वसई	श्री. मंगेश मोहन वळूज	मु. पो. सेंट्रलपार्क, बोर्डीज, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर
४२	वसई	श्री. विशाल रविंद्र राऊत	मु. भंडारआळी, बोर्डीज, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर
४३	पालघर	श्री. मेहबुब हाबीबा पठाण	रा. भंडारवाडा, मस्जिदीच्या बाजूला, बोईसर, ता. जि. पालघर
४४	पालघर	श्री. महेश काशिनाथ संखे	रा. रमणीया पार्क, साईराम कुंज, केशवनगर, बोईसर, ता. जि. पालघर.
४५	पालघर	श्री. बिपीन मधुकर पाटील	रा. नविन डेकोरेटरसमोर, वंजारवाडा, बोईसर, ता. जि. पालघर
४६	पालघर	श्री. प्रमोद मुळया पिंपळे	रा. कोळवडे, पो. कुंभवली, ता. जि. पालघर
४७	पालघर	श्री. जिग्नेश दिलीप चंपानेरी	रा. सादावल अपार्टमेंट, भाजीमार्केट, बोईसर, ता. जि. पालघर
४८	पालघर	श्रीम. देविका सदानंद मोरे	रा. ४०१, ए विंग, सुमती अपार्टमेंट, ओसवाल एम्पायर, ता. जि. पालघर.
४९	पालघर	श्री. नरेश हरिश्चंद्र सावे	रा. पो. तारापूर, ता. जि. पालघर
५०	पालघर	श्रीम. समिदा शैलेश म्हात्रे	मु. पो. कुडण, (दस्तुरीपाडा), ता. जि. पालघर
५१	पालघर	श्रीम. जाई जितेंद्र घरत	मु. पो. उमराळी, ता. जि. पालघर
५२	पालघर	श्री. सुनिल आत्माराम लोखंडे	मु. पो. मनोर, ता. जि. पालघर

अनुसूची-चालू

अ. क्र. (१)	तालुका (२)	व्यक्तीचे नाव (३)	पत्ता (४)
५३	पालघर	श्रीम. सपना सचिन लोखंडे	रा. मोरनवाल एम्पायर, शिवम अपार्टमेंट, बी विंग, तळ मजला, फ्लॅट नं. ४, बोईसर, ता. जि. पालघर.
५४	पालघर	श्रीम. प्रतिक्षा विनोद जाधव	मु. पोखरण, पो. अक्कर पट्टी, ता. जि. पालघर
५५	पालघर	श्री. पंकज रमेश पिंपळे	रा. पो. कुंभवली, ता. जि. पालघर
५६	पालघर	श्री. सुचंद्र बंडू घरत	रा. पास्थळ, टि.ए.पी.एस. कॉलनी, ग्रामपंचायत पास्थळजवळ, ता. जि. पालघर.
५७	पालघर	श्री. केतन सिताराम राऊत	रा. पास्थळ, पो.टी.मे.पी.एस. कॉलनी, ता. जि. पालघर
५८	पालघर	श्री. रणजित दत्तात्रय पाटील	रा. नेपच्युन पॉईंट, पाध्ये कॉम्प्लेक्स, होली स्पिरिट हायस्कूलच्या समोर, मनोर माहिम रोड, पालघर, ता. जि. पालघर
५९	पालघर	श्री. अश्विन शाम गवळी	मु. पो. घोळविरा, साई निवास, जुना मनोर रोड, जि. प. शाळेमागे, ता. जि. पालघर.
६०	पालघर	श्री. रिफाक मुनाफ मेमन	मु. गोठणपूर, बोईसर रोड, ता. जि. पालघर
६१	पालघर	श्री. विजय विठोबा तामोरे	मु. पो. दांडी, ता. जि. पालघर
६२	पालघर	श्रीम. सुप्रिया तेजस पवार	मु. पो. बोईसर, ता. जि. पालघर
६३	पालघर	श्री. रुपेश नामदेव घरत	मु. पो. सालवड, ता. जि. पालघर
६४	पालघर	श्रीम. अंजली अनिल शेलार	मु. पो. बोईसर, ता. जि. पालघर
६५	पालघर	श्री. किरण नरेंद्रसिंग ठाकोरे	मु. पो. मासळी मार्केट समोर, जुना पालघर, बोईसर रोड, ता. जि. पालघर.
६६	तलासरी	श्री. मुकेश सदना रिंजड	मु. पो. उधवा गांधीनगर, (दळवीपाडा), ता. तलासरी, जि. पालघर
६७	तलासरी	श्री. संजू धर्मा टोकरे	मु. पो. सवणे, (पाटीलपाडा), ता. तलासरी, जि. पालघर
६८	तलासरी	श्री. संजू मालजी डवरे	मु. पो. तलासरी (सुतारपाडा), ता. तलासरी, जि. पालघर
६९	तलासरी	श्री. चंद्रकांत गोविंद माळवंदे	मु.पो. तलासरी, (पाटीलपाडा), ता. तलासरी, जि. पालघर
७०	तलासरी	श्री. हसमुख धनाजी धोडी	मु. वसा (मच्छीपाडा), पो. झरी, ता. तलासरी, जि. पालघर
७१	तलासरी	श्री. संतोष किसन पागी	मु. धिमणीया, दुबळपाडा, पो. गिरगांव, ता.तलासरी, जि. पालघर
७२	वाडा	श्री. राजेंद्रकुमार तुकाराम पाटील	मु. ब्राम्हणगांव, पो. कंचाड, ता. वाडा, जि. पालघर
७३	वाडा	श्री. भावेश जयंत मानिवडे	मु. फणसपाडा, पो. कंचाड, ता. वाडा, जि.पालघर
७४	वाडा	श्री. प्रफुल रामचंद्र पाटील	मु. आंबिस्ते बु., पो. खानिवली, ता. वाडा, जि. पालघर
७५	वाडा	श्री. माधव विष्णू दळवी	मु. शिलोत्तर, पो. पिक, ता.वाडा, जि.पालघर
७६	विक्रमगड	श्री. कैलास सखाराम सहारे	मु. वाकडुपाडा, पो. ता. विक्रमगड, जि. पालघर
७७	विक्रमगड	श्री. सुप्रतिक सुधीर आळशी	मु. पो. विक्रमगड, ता. विक्रमगड, जि. पालघर
७८	विक्रमगड	श्री. संतोष रतिलाल भानुशाली	मु. पो. ओदें ता. विक्रमगड, जि. पालघर
७९	विक्रमगड	श्री. कमलाकर सदाशिव भोईर	मु. पो. मलवाडा, ता. विक्रमगड, जि. पालघर
८०	विक्रमगड	श्री. रविंद्र विनायक भडांगे	मु. भानपूर (भडांगेपाडा), पो. उटावली, ता. विक्रमगड, जि. पालघर.
८१	विक्रमगड	श्री. वसंत गोविंद अतकारी	मु. चाबके तलावली, ता. विक्रमगड, जि. पालघर
८२	विक्रमगड	श्री. सुभाष शंकर भोये	मु. कुंज, पो.कासा बु., ता. विक्रमगड, जि. पालघर
८३	विक्रमगड	श्री. युवराज प्राळू अतकारी	मु. चातके तलावली, पो. भोपोली,ता. विक्रमगड, जि. पालघर
८४	विक्रमगड	श्री. बाळू माणिक माळी	मु. शिळ, पो. भोपोली, ता. विक्रमगड, जि. पालघर

अनुसूची-समाप्त

अ. क्र. (१)	तालुका (२)	व्यक्तीचे नाव (३)	पत्ता (४)
८५	विक्रमगड	श्री. वसंत किसन पांढरे	मु. चिंचघर, पो. कुर्झे, ता. विक्रमगड, जि. पालघर
८६	विक्रमगड	श्री. नयन दयानंद वेखंडे	मु. पो. कुर्झे, ता. विक्रमगड, जि. पालघर
८७	मोखाडा	श्री. संतोष पांडूरंग बात्रे	मु. पो. मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर
८८	मोखाडा	श्री. भास्कर वामन हमरे	मु. पारध्याचीमेठ, पो. पोशेरा, ता. मोखाडा, जि. पालघर
८९	मोखाडा	श्री. नामदेव हनुमंत पाटील	मु. पो. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर
९०	मोखाडा	श्री. गोविंद (बाळासाहेब) दिवाकर मुळे	मु. पो. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर
९१	मोखाडा	श्री. प्रमोद (प्रल्हाद) रघुनाथ	मु. पो. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर
९२	मोखाडा	श्री. मनोज राम कदम	मु. पो. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर
९३	मोखाडा	श्री. हनिफ अबकर शेख	मु. पो. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर
९४	मोखाडा	श्री. निखील प्रकाश लोखंडे (वेखंडे)	मु. पो. मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर
९५	मोखाडा	श्री. जमशिद नजिर मनियार	मु. पो. मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर
९६	मोखाडा	श्री. समिर वसंत मेहेदळे	मु. पो. मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर
९७	मोखाडा	श्री. राहूल प्रल्हाद कदम	मु. पो. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर
९८	मोखाडा	श्रीम.निर्मला पांडूरंग पाटील	मु. सूर्यमाळ, ता. मोखाडा, जि. पालघर
९९	मोखाडा	श्री. राजेंद्र भगिरथ तुमडे	मु. गांधीपूल, पो. सातुर्ली, ता. मोखाडा, जि. पालघर
१००	मोखाडा	श्री. अनिकेत अनंता क्षिरसागर	मु. पो.मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर
१०१	मोखाडा	श्री. संदिप अशोक चुंबळे	मु. पो. मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर

पालघर,

दिनांक १९ डिसेंबर २०१७.

डॉ. प्रशांत नारनवरे,

जिल्हाधिकारी, पालघर.